



श्री.जयद्विप डाकरे सर श्री.प्रविण डाकरे सर



Subscribe

इयता - चौथी (26 जुलै) माझा अभ्यास

Subscribe

शासनाच्या 45 दिवसांच्या ब्रीज कोर्ससोबत माझा अभ्यास PDF

शासनाच्या ब्रीज कोर्ससोबत क्षमता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी चालू इयत्तेचा अभ्यासक्रम समाविष्ट

दिवस सव्वीस :



वाचा व समजून घ्या.

५. मला शिकायचंय !

“अहो सखाराम, तुम्हांला माहीत आहे का, आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे ? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामूअण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहितीय ना तुम्हांला ! अजून किती उदाहरणं द्यायची ! आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर ?”

सखारामला काय बोलावं ते सुचेना. आता त्याला पटलं होतं - ‘आपुलं शिकशन नको.. दिनरात कष्ट करसू, रगतनं पानी करसू, पन मन्हा आंडेरले शिकाडसू...’ तसं त्यानं बोलून दाखवलं.

स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदानं बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता.

- आबा गोविंदा महाजन

शब्दार्थ : पाचवीमा - पाचवीला. मन्हंबी - माझंपण. माले - मला. चवथीलोग - चौथीपर्यंत. शिकाडं - शिकवलं. आते - आता. शिकीसन - शिकून. गरीबीनी - गरिबीची. परगावले - परगावला. धाडू - पाठवू. तुले - तुला. एसटीमा - एस.टी.ने. पडीन - पडेल. तनंपेक्षा - त्यापेक्षा. शाय - शाळा. बशीसन - बसून. धाकला - धाकटा. भाऊले - भावाला. संभाय - सांभाळ. अचंबा - आश्चर्य. तुन्ही - तुझी. मन्ही - माझी. तिनाच - तिच्याच. तिलेबी - तिलापण. शे ना - आहे ना. आतून - इथून. मन्हा - माझ्या. बाबतमाच - बाबतीतच. रगतनं - रक्ताचं. करसू - करेन. आंडेरले - मुलीला. शिकाडसू - शिकवेन.

स्वाध्याय

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

- (अ) स्नेहा का रडत होती ?
- (आ) सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?
- (इ) मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले ?
- (ई) स्नेहाला अतिशय आनंद का झाला ?

प्र. २. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

- (अ) स्नेहाची आई चिंतेत का पडली ?
- (आ) मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले ?
- (इ) सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले ?
- (ई) सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला ?

प्र. ३. खालील शब्दसमूहांचा/वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

- (अ) चिंतेत पडणे. (ई) अचंबा वाटणे.
- (आ) गहिवरून येणे. (उ) पोटतिडकीने बोलणे.
- (इ) डोळे पाणावणे. (ऊ) रक्ताचे पाणी करणे.

लगतची मागची व पुढची संख्या लिहा.

२. संख्याज्ञान

लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे

मेरी : नंदू १२० च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का ?

नंदू : १२१

मेरी : १९९९ च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का ?

नंदू : मला नाही सांगता येत.

ताई : लगतची पुढची संख्या १ नं मोठी असते, तर लगतची मागची संख्या १ नं लहान असते.

नंदू : म्हणजे, १९९९ मध्ये १ मिळवल्यास लगतची पुढची संख्या $१९९९ + १ = २०००$ ही मिळेल.

ताई : तसंच दिलेल्या संख्येतून १ वजा केल्यास लगतची मागची संख्या मिळते.

नंदू : म्हणजे १९९९ च्या लगतची मागची संख्या १९९८ आहे.

स्वाध्याय

लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिहा.

संख्या	लगतची मागची संख्या	लगतची पुढची संख्या	संख्या	लगतची मागची संख्या	लगतची पुढची संख्या
२९९९			१०००		
३८००			३४५९		
७७९८			५००९		

संख्यांचा लहान-मोठेपणा

ताई : संख्यांच्या लहान-मोठेपणाविषयी तुम्ही काय शिकला आहात ?

नंदू : कोणतीही तीन अंकी संख्या, कोणत्याही दोन अंकी संख्येपेक्षा मोठी असते.

प्रिया : दोन्ही संख्या तीन अंकी असतील, तर जिचा शतकस्थानचा अंक मोठा, ती संख्या मोठी.

ताई : मग आता चार अंकांपर्यंतच्या संख्यांचा लहान-मोठेपणा कसा ठरवाल ?

प्रिया : कोणतीही तीन अंकी संख्या, कोणत्याही चार अंकी संख्येपेक्षा लहानच असणार !

नंदू : दोन्ही संख्या चार अंकी असतील, तर जिचा हजारस्थानातील अंक मोठा, ती संख्या मोठी. हजारस्थानचे अंक सारखे असतील, तर शतकस्थानचे अंक पाहून ठरवू. तेही समान असतील, तर दशकस्थानावरून लहान-मोठेपणा ठरवू. जसं, $४५६७ > ४३२५$.

स्वाध्याय

खालील सारणी पूर्ण करा.

संख्या	लहान संख्या	मोठी संख्या	संख्या	लहान संख्या	मोठी संख्या
२१२३, १९६८			९९९९, ९९९		
२३४२, २४३२			६०७०, ८०७९		
९५४२, ९५४९			५९७८, ७५३९		



Write the numbers just before and after.

2. Number Work

The numbers just before and after a given number

Mary : Nandu, can you tell the number just after 120?

Nandu: 121.

Mary : Now tell the number just after 1999.

Nandu: I can't tell.

Tai : Remember, the number just after any number is greater by 1 and the number just before it is smaller by 1.

Nandu: Yes. So, if I add 1 to 1999 I will get the next number $1999 + 1 = 2000$. Also, the number just before 1999 is 1998.

Exercise

Write the number just after and the number just before the given number.

Number	The number just before	The number just after	Number	The number just before	The number just after
2999			1000		
3800			3459		
7798			5009		

Comparing numbers

Tai : What do you remember about comparing numbers ?

Nandu: Any three-digit number is bigger than any two-digit number.

Priya : And if both numbers have three digits, then the one with the bigger hundreds digit is the bigger number.

Tai : So now, how will we compare numbers having up to four digits ?

Priya : Any three-digit number will be smaller than any four-digit number !

Nandu: If both numbers have four digits, the number with the bigger thousands digit will be the bigger number. If the thousands digits are equal, we'll compare the hundreds digits. If those are also equal, look at the tens digits to determine the smaller and bigger number. For example, $4567 > 4325$.

Exercise

Complete the following table.

Numbers	Smaller	Bigger	Numbers	Smaller	Bigger
2123, 1968			9999, 999		
2342, 2432			6070, 8079		
9542, 9549			5978, 7539		

Listen and understand.

Revision

In
the
Park

Listen carefully, read with me and enact.

लक्ष देऊन ऐका, माझ्याबरोबर वाचा आणि हावभावांसह सादर करा.



Ishan : Come on, little friends!
It's time to go back home.
Come here – and let me count.
There should be nine children in all.
(Counts) 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8.



Where's the ninth child ? Let me see again.
Isha-Nisha, Babali-Papali, Ricky-Vicky, Gotu-Chhotu –
Then who is missing? Oh, I'm so worried!
(A lady passes by.)

Aunty, please help us.
Please count and tell us how many we are.

Aunty : (Counts) 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9.
Nine. You are nine in all.

Ishan : Oh ! Thank you, thank you so much.
So, the naughty child has come back.
Good. Let me count again.
1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8!
What! Eight again!
Someone is missing again.
(The other children start giggling. A man passes by.)

Uncle, please help us.
Please count and tell us how many we are.



पाठ वाचा व समजून घ्या.



काय करावे बरे



३. साठवण पाण्याची

सराव

सावनी आणि अमेय यांच्या घरी नळाने पाणी येते. त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरले जात नाही. या कारणाने आजी फार नाराज झाली आहे. सावनी आणि अमेय पिण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील ? त्यांनी काय करावे हे तुम्ही सांगा.



नव्या व्यवस्था

(१) धरण



पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण. या धरणांमुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली. शहरे वाढू शकली. कारखाने उभे राहू शकले. वीजनिर्मिती करणे शक्य झाले. महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत.

ही धरणे नेमकी कुठे आहेत, ते आपल्या पाठ्यपुस्तकातील राज्याच्या प्राकृतिक नकाशात शोधा.

(२) विंधन विहीर

जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे, पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही. विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले. त्यासाठी विंधन विहिरी (बोअर वेल) खणल्या जाऊ लागल्या. या खूप खोल असतात, पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो.



जरा डोके चालवा

(१) तुम्ही राहत असलेल्या भागात पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती आहेत का, याची माहिती घ्या. हे पाणी आता कसे वापरता येईल याचा विचार करा.

(२) नदी, धरण, विहीर, तलाव इत्यादी जलसाठ्यांना पाणी कुठून मिळते ?

३. मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे

मराठ

टैम्प्ट
मोडवा

स्वाध्याय

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

- (अ) महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे
..... घराणे मोठे पराक्रमी निघाले.
(मोरे, घोरपडे, भोसले)
- (आ) बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व
ही दोन मुले होती.
(विठोजी, शहाजी, शरीफजी)
- (इ) निजामशाहाचा हा कर्तबगार
वजीर होता.
(मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी)

२. नातेसंबंध लिहा.

- (अ) मालोजीराजे - विठोजीराजे
- (आ) शहाजीराजे - लखुजीराव जाधव
- (इ) शहाजीराजे - शरीफजी
- (ई) बाबाजीराजे - विठोजीराजे

३. 'अ' गट व 'ब' गट यांच्या जोड्या लावा.

'अ' गट	'ब' गट
(अ) सिंदखेडचे	(१) निंबाळकर
(आ) फलटणचे	(२) घोरपडे
(इ) जावळीचे	(३) भोसले
(ई) मुधोळचे	(४) मोरे
	(५) जाधव

४. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

- (अ) घृणेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी
केला ?
- (आ) निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या
परगण्यांची जहागीर दिली ?
- (इ) निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने
लढले ?
- (ई) आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता
किताब दिला ?
- (उ) शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत
परत का आले ?

उपक्रम

महाराष्ट्राच्या नकाशात अहमदनगर, फलटण,
वेरूळ, पुणे, सुपे ही ठिकाणे दाखवा.

टीप : येथील 'मराठा' हा शब्द 'विशिष्ट जातीमधील
व्यक्ती' या अर्थाचा नसून 'मराठी भाषा
बोलणारे' वा 'महाराष्ट्रीय' या अर्थाचा आहे.



माझा ऑनलाईन अभ्यास

स्वयंमूल्यमापन चाचणी पहा खालील लिंकवर..

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा

माझा ऑनलाईन अभ्यास - प्रत्येक घटकाच्या टेस्ट सोडवा खालील लिंकवरून

चौथी मराठी	चौथी गणित	सेमी गणित	चौथी इंग्रजी	चौथी प.अ-1	चौथी प.अ-2
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा

दररोजच्या माझा अभ्यास pdf तुम्हाला खालील लिंकवर मिळतील.

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा

इतर इयत्तांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवा खालील लिंकवरून..

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा

MiniShala शैक्षणिक ॲप्स खालील लिंकवरून डाऊनलोड करा.

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
		आठवी	नववी	दहावी		

गुरुमाऊली शैक्षणिक ॲप्स - [Click Here](#)

निर्मिती - श्री.प्रविण डाकरे, श्री.जयदिप डाकरे

वेब स्रोत-'ई-बालभारती'

सौजन्य- जिल्हा परिषद कोल्हापूर

<https://www.gurumauli.in>